

२०१९१२०२०

सकाळ

सारांश

२०१९१२०२०

चांद्रितिहास नव्याने लिहिणारी मोहीम



चीन येत्या चोवीस तारखेला
चंद्रावर अवकाशयान पाठविणार
आहे. साठ व सत्तरच्या दशकानंतर
या मोहिमेतून प्रथमच चांद्रमुत्तिका
पृथ्वीवर आणली जाणार
असल्याने शास्त्रज्ञ या नमुन्यांची
आतुरतेने वाट पाहत आहेत.
इतर ग्रहांच्या उत्पतीविषयीच्या
संशोधनासाठी चंद्रासारखे दुपरे
साधन नाही. त्यामुळे ही मोहीम
महत्त्वाची व भविष्यातील अशा
मोहिमांसाठी पथदर्शी ठरणार आहे.

प्रा. शहाजी बा . मोरे

चं द्राचे आबालवृद्धांना (यात कवीही आले) प्रचंड आकर्षण आहेच, शिवाय अनेक देशांना चंद्राचा उपयोग विविध कारणांसाठी करून घायवायाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्राचा अभ्यास म्हणजे विश्वनिर्मितीच्या कोड्याची उकल करणारी पायवट असेही समजले जाते. त्यामुळे आजवर अनेक देशांनी १३९ चांप्रमोहिमा राबविल्या. त्यातील जवळजवळ निम्या यशस्वी

झाल्या. विश्वरचनेच्या अभ्यासासाठी अमेरिका, पूर्वीचा सोविहेत महासंघ म्हणजे आजचा रशिया (व अन्य १४ राष्ट्रे) व जपान यांनी चंद्रावरील खडक, माती पृथ्वीवर आणण्यासाठी मोहिमा राबविल्या. या मोहिमांवरे एक व्रूपपेक्षा कमी म्हणजे काही कण ते काही किलोग्रॅमपर्यंत चंद्रावरील खडक, माती पृथ्वीवर आणण्यात आले. त्यांचा अभ्यास करून अन्य ग्रहांची उत्पत्ती कशी झाली, याचे महत्त्वपूर्ण संशोधन करण्यासाठी या मोहिमा राबविल्यात आल्या. आता यात चीनीही उतरला आहे. सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पडले, तर या महिन्याच्या २४ तारखेला चीन चंद्रावर 'चांग ई - ५' हे अवकाशयान पाठविणार आहे. सुमारे ४० वर्षांनंतर पुन्हा चंद्रावरील मातीचे नमुने या मोहिमेद्वारे पृथ्वीवर आणले जातील.

चंद्राच्या उत्पतीविषयी संशोधन

चीनच्या 'चीन नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन' (सीएएसॅ) या संस्थेद्वारे 'चांग ई - ५' अवकाशयान २४ नोव्हेंबरला हैनान बेटावरील वेन्चांग सेर्टेन सेंटर येथून चंद्राकडे झेपावणे अपेक्षित आहे. ही मोहीम २०१७ मध्येच पार पडणार होती; परंतु अवकाशयान प्रक्षेपित करणाऱ्या अभियाणाच्या इंजिनातील बिणाडामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलल्यात आला. चीनच्या या मोहिमेतर्गत आतापर्यंत चंद्राच्या ज्या भागात उत्खनन झाले नाही, तेथील खडक, मातीचे नमुने गोळा करून पृथ्वीवर आणले जातील. या नमुन्यांमुळे चंद्राच्या उत्पत्तीविषयी संशोधन

करता येईल व या संशोधनामुळे बुध, मंगळ या ग्रहांचे पृष्ठभाग कधी निर्माण झाले याविषयी अधिक अचूकपणे सांगता येईल.

'मॉन्स रुमकर'च्या पायथ्याशी यान उतरणार 'चांग ई - ५' मध्ये एक लँडर (चंद्रावर उतरणार वाहन), एक अॅसेंडर (उड्हाण्यान), एक ऑर्बिटर (प्रमणायान) व एक रिटर्नर (परतयान) असे चार भाग असतील. 'चांग ई - ५' चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते झाले की त्यातील लँडर व अॅसेंडर हे दोन भाग वेगाळे होतील व चंद्राच्या उत्तरकडील 'ओशिनस प्रॅसेलरम' नावाच्या भागात चंद्रावरील ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या 'मॉन्स रुमकर' नावाच्या १३०० मीटर उचीच्या डोंगारच्या पायथ्याशी उतरीतील. पप्रहांवरील विविध रसायनांच्या अस्तित्वाच्या अभ्यासासाठी वर्णपटमापकाचा (स्पेक्ट्रोस्कोपी) महत्त्वपूर्ण उत्योग होत असतो. वर्णपटमापकाच्या निर्माण झालेल्या 'मॉन्स रुमकर' डोंगारच्या मातीतील रसायनांची अधिक चांगला अभ्यास होत शकतो असेही चंद्राच्या उत्पत्तीविषयी संशोधनाचे त्यामुळे त्याचे मत आहे. म्हणूनच 'चांग ई - ५' तेथे निर्माण करणाऱ्या निर्णय घेण्यात आला, असे ही जागा निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

चंद्राचा इतिहास नव्याने लिहिता येणार?

'चांग ई - ५' ने पृथ्वीवर आणलेल्या चंद्रावरील खडक, मातीच्या नमुन्यामुळे चंद्राविषयीच्या शास्त्रज्ञांच्या आकलनात मोठा फरक पडेल असे

मुवकाप चौदा दिवसांचा

चंद्रावर उतरणे व तेथून परत निघणे हा पृथ्वीवरील १४ दिवसांचा म्हणजेच एक चांद्राविषयीचा कार्यक्रम आहे. या कालावधी यांत्रिक होताने चंद्रावरील वर उलेलिखलेल्या भागात ६.५ फूट खोल खोदकाम करून माव खडकाचे नमुने गोळा करून ते परतयान (रिटर्नर) मध्ये साठविले जातील व लँडरसोब डिसेंबरच्या प्रारंभी उत्तर चीनच्या सिंगार्डीबांग बँग्रे येथे अलगद उतरविले जातील. पृथ्वीवर आणलेल्या चंद्रावरील खडक, मातीचे नमुने बीजिंगमधील चायनीज अँकेडमी आफ सायन्सेस येथील अॅस्ट्रॉनॉमिकल आॅब्ड्रवैंटीमध्ये संग्रहित करण्यात येतील. काही नमुने नैसर्गिक अपदातांपासून संरक्षित राहावेत म्हणून अतिसुरक्षित राहतील अशा पद्धतीने ठेवले जातील आणि काही प्रदर्शनासाठी ठेवले जातील परंतु, अन्य देशांतील संशोधन संस्थांबोगेरोब ते सार्वांगिक अभ्यासाले जातील काय किंवा अन्य देशांतील संशोधन संस्थांकडे सुपूर्त केले जातील काय याविषयी निश्चित माहिती नाही. तज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी आणलेल्या नमुन्यांव संशोधनामुळे चंद्रावर ज्वालामुखी प्रारंभ झाल्या काळ साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीचा समजला जात्यानंतर ज्वालामुखीची क्रियाशीलता कमी गेली व काही लाळताने क्रियाशीलता थांबात असे निपत्र झाले होते; परंतु चंद्र पृष्ठभागासाठी संशोधनावरून चंद्रावरील लाळा एक ते दोन अवृष्टीपूर्वी तयार झाला असावा असे सूचित होते त्यामुळे 'चांग ई - ५' ने पृथ्वीवर आणलेल्या चंद्रावरील खडक, मातीच्या नमुन्यांव संशोधनाने चंद्र या काळात क्रियाशील होता सिद्ध झाले तर चंद्राचा इतिहास नव्याने लिहू शकता असे ग्रहार्भासासाठी शियाओ लांग म्हणतात. चंद्र इतर ग्रहांच्या अभ्यासासाठी एकमेव संदर्भग्रंथ असेही असले आहे. इतर ग्रहांच्या उत्पतीविषयीच्या संशोधनासाठी अभ्यासासाठी चंद्रासारखे दुपरे साधन नाही. त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची व पथदर्शी ठरेल.